

August 08, 2023

To
The Manager
The Department of Corporate Services
BSE Limited
Floor 25, P. J. Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

To The Manager The Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Scrip Code: 539450 Scrip Symbol: SHK

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Publication in respect of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023

Please find enclosed Newspaper Publication of Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter ended June 30, 2023 published in Financial Express (In English) and Mumbai Lakshadweep (In Marathi) on August 08, 2023.

We request you to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For S H Kelkar and Company Limited

Rohit Saraogi Company Secretary and Compliance Officer

Encl: As above



CIN No. L74999MH1955PLC009593

POLITICS

Steel Limited

Corporate Identification No. (CIN) - L27102MH1994PLC152925 Regd. Off.: JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai -400051. Tel: 022 4286 1000 Fax: 022 4286 3000 Web Address: www.jsw.in

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the Share Certificates in respect of the following Equity Shares have been reported to be lost/misplaced and the Shareholders thereof have applied for duplicate Share Certificates in lieu thereof.

JSW STEEL LIMITED

Sr	Folio No	Name/Joint		Share Certficates		
No		Names	Certificate	Distinct	ive No.	No of
			No(s)	From	To	No of Shares 1,610 3,060 6,430 2,180 1,130 2,180 8,70 8,70 1,000
1	JSW0387185	KAUSHIK SHAH	2573590	2393816471	2393818080	1,610
2	JSW0387241	KAUSHIK K SHAH	2573611	2393826221	2393829280	3,060
3	JSW0414200	ANIL KUMAR	2611602	2398407011	2398413440	6,430
4	JSW0810865	GOBINDA CHANDRA MISHRA	2675445	2410640561	2410642740	2,180
5	JSW0379111	DIPAK KUMAR PODDAR	2563279	2391867991	2391869120	1,130
6	JSW0808567 (IEPF)	MAHESH BHAGAWANDAS SAMPAT	2565364	2392259611	2392261790	2,180
7	JSW0387242	KAUSHIK K SHAH	2573612	2393829281	2393830150	8,70
8	JSW1174273	CHHAYA MOHAN BHANUSHALI	2599311	2397208421	2397209290	8,70
9	JSW0720991	ANAND VITHAL LOKHANDE	2582050	2395042731	2395043730	1,000
10	JSW0721827	ANIL KANTILAL JAIN	2589741	2396027491	2396028490	1,000
11	JSW0722068	NIZAM SHAMSHUDDIN LADJI	2590508	2396152851	2396154850	2,000

Any person who has a claim on the above Share Certificates is requested to contact the Company at its Registered office within

15 days, failing which the Company will proceed to issue duplicate certificates

Place: Mumbai

For JSW Steel Limited Lancy Varghese Company Secretary



Date: 07-08-2023

Asian Star Company Limited

Registered Office: 114-C, Mittal Court, Nariman Point, Mumbai 400 021. ASIAN STAR Email Id- info@asianstargroup.com, Website- www.asianstargroup.com Tel No: +91 2262444111, Fax: +91 2222043747

CIN: L36910MH1995PLC086017

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER **ENDED JUNE 30, 2023**

		Consolidated					
Sr.	Destinutes		Year ended				
No.	Particulars	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023		
		Unaudited	Audited	Unaudited	Audited		
1	Total Income from Operations	93,098.91	1,07,170.07	1,25,837.99	4,46,792.10		
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	2,844.08	2,199.21	2,711.06	10,562.5		
3	Net Profit / (Loss) for the period Before Tax	2,844.08	2,118.09	10-10-11-12-10-10-1 11-12-10-12-12-12-12-12-12-12-12-12-12-12-12-12-	10,481.4		
4	(after Exceptional and / or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period After Tax (after Exceptional and / or Extraordinary Items and /or Minority Interest)	2,287.90	1,738.77	2,711.06	8,263.8		
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)	2,345.22	1,550.67	1,871.40	7,870.7		
	Face value of share	Rs.10/-	Rs.10/-	Rs.10/-	Rs.10/		
6	Equity Share Capital	1,600.68	1,600.68	1,600.68	1,600.6		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as per Balance sheet date				1,41,754.4		
8	Earnings Per Share (EPS) (of Rs. 10/- each) before Extraordinary Items (not annualised)				W. 55		
	a) Basic	14.29	10.86	13.44	51.63		
	b) Diluted	14.29	10.86	13.44	51.6		
9	Earning per share (EPS) (of Rs. 10/- each) after extraordinary items (not annualised)						
	a) Basic	14.29	10.86	13.44	51.63		
	b) Diluted	14.29	10.86	13.44	51.60		

0-0			Stand	alone	
Sr.	Particulars		Quarter ended	Year ended	
Vo.	Particulars	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	68,412.63	79,852.68	90,155.84	3,41,908.42
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	2,371.70	1,425.00	1,636.32	7,948.32
3	Net Profit / (Loss) for the period Before Tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	2,371.70	1,343.88	1,636.32	7,867.20
1	Net Profit / (Loss) for the period After Tax (after Exceptional and / or Extraordinary Items and /or Minority Interest)	1,914.61	935.15	1,101.49	5,731.40
•	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)	1,914.61	941.97	1,101.49	5,738.22
	Face value of share	Rs.10/-	Rs.10/-	Rs.10/-	Rs.10/
3	Paid up Equity Share Capital	1,600.68	1,600.68	1,600.68	1,600.68
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as per Balance sheet date	111220000	XXXXXXXX	0A162500456	91,639.15
3	Earnings Per Share (EPS) (of Rs. 10/-each) before Extraordinary Items (not annualised)				
	a) Basic	11.96	5.84	6.88	35.81
	b) Diluted	11.96	5.84	6.88	35.81
)	Earning per share (EPS) (of Rs. 10/- each) after extraordinary items (not annualised)	0.000	WOODS	76 A100540	
	a) Basic	11,96	5,84	6.88	35.81
	b) Diluted	11.96	5.84	6.88	35.81

- The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and taken on record at the meeting of the Board of Directors held on August 7, 2023. The results have also been subjected to limited review by the statutory auditors of the company.
- The figures for the previous periods/year have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period/
- The company recognises two reportable business segment viz., diamonds and jewellery. The business, which is not reportable during the quarter, has been grouped under 'Others' segment, this comprises wind energy generation,
- In view of The Ministry of Corporate Affairs ("MCA"), Government of India, circular nos. 17/2011 dated April 21, 2011 and 18/2011 dated April 29, 2011, members are hereby requested to write letter addressed to our registered office address or e-mail us at 'secretarial@asianstargroup.com for receiving the documents in electronic mode.

By order of the Board For ASIAN STAR CO. LTD. Sd/-

ARVIND T. SHAH CHAIRMAN, CFO & WHOLE TIME DIRECTOR Place: Mumbai Date: August 7, 2023 (DIN - 00004720)

NDR Auto Components Limited Regd. Office: Level - 5, Regus Caddie Commercial Tower, Hospitality District Aerocity,

IGI Airport, New Delhi - 110037 CIN: L29304DL2019PLC347460 Website: www.ndrauto.com; E-mail: cs@ndrauto.com, Phone: +91 9643339870-74

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023 (Rs. in lakhs, except per share data)

Quarter Ended Year Ended 30/06/2023 31/03/2023 30/06/2022 31/03/2023 **Particulars** No. (Unaudited) (Audited) (Unaudited) (Audited) 12,922.12 13,305.03 6,496.46 39,996.82 Total income from operations 2 Net profit for the period (before tax, exceptional and/or 890.70 1,010.74 436.25 2,845.14 extraordinary items) Net profit for the period before tax (after exceptional and/or 890.70 1,010.74 436.25 2,845.14 extraordinary items) 4 Net profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) 669.73 750.48 346.48 2,135.79 Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] 671.08 738.93 352.10 2.141.23 594.63 594.63 594.63 594.63 Equity share capital Other equity (reserves) (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet 16,402.08 Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (In Rs.) 35.92 (a) Basic (Rs.) 11.26 12.62 5.83 11.26 35.92 (b) Diluted (Rs.) 12.62 5.83

PLACE: Gurugram

DATE: 7th Andust 2023 epapr.in

- The above is an extract of the detailed format of quarterly standalone financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015. The full format of the quarterly standalone financial results are available on the websites of the Company (www.ndrauto.com), BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).
- b) The above standalone financial results of NDR Auto Components Limited ("the Company") have been prepared in accordance wit Indian Accounting Standards (IND-AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules and amendments thereto and the other accounting principles generally accepted in India.
- meeting held on 7th August 2023. The above financials results have been reviewed by the statutory auditor of the Company i accordance with the Standards on Review Engagements (SRE) 2410 issued by the Institute of Chartered Accountants of India and they have issued unmodified report on the aforesaid results. For and on behalf of the Board of Directors

c) The above standalone financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their

Pranay Relan

Border infra enhanced: Jaishankar

EXTERNAL AFFAIRS MIN-**ISTER** S Jaishankar said Monday that the Union government has enhanced border infrastructure in

Keva)

the last nine years, includ-

ing along the Line of Actual

Kev numbers of standalone financial results

Particulars

Control with China. "When it comes to

national security, the quality of the infrastructure is more essential to the effectiveness of deployment," he said at a media briefing.

Underlining the government's priority to develop border infrastructure, Jaishankar said the armed forces are now better placed to swiftly deploy troops,"he said. — ENS

Year ended

31 March

2023

Audited

Quarter

ended

30 June 2022

Unaudited

S H KELKAR AND COMPANY LIMITED CIN: L74999MH1955PLC009593 Regd. Office: Devkaran Mansion, 36 Mangaldas Road, Mumbai - 400002 India

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2023

Website: www.keva.co.in, | E - mail: investors@keva.co.in, Tel No. +91 22 21649163, | Fax No : +91 22 21649766

Particulars	Quarter ended 30 June 2023	Quarter ended 31 March 2023	Quarter ended 30 June 2022	Year ended 31 March 2023
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax,	446.00	473.75	415.25	1,698.33
Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	39.10	40.58	30.27	124.63
(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	39.10	18.82	31.49	104.36
(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	27.83	1.13	23.23	62.95
and Other Comprehensive Income (after tax)]	30.20	15.93	20.75	63.70
Equity Share Capital Reserve excluding Revaluation Reserves as	138.42	138.42	138.42	138.42
per balance sheet of previous accounting year Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) -				925.96
Basic:	2.01	0.17	1.60	4.53
Diluted:	2.01	0.17	1.60	4.53

Total income from operations	239.34	235.06	210.12	893.44
Net Profit / (Loss) for the period (before Tax,	104004001	2020000000		0000000000
Exceptional and/or Extraordinary items)	41.90	21.95	24.75	106.78
Net Profit / (Loss) for the period before tax	27552562	X02550455		2008039
(after Exceptional and/or Extraordinary items)	41.90	21.95	24.75	76.59
Net Profit / (Loss) for the period after tax	550-00-	200013		0000
(after Exceptional and/or Extraordinary items)	34.72	14.99	18.42	52.17
2 The above consolidated financials results of S referred to as 'the Group') were reviewed by th subsequently approved by the Board of Director meeting held on August 07, 2023. The statutor	e Audit Committers of SH Kelkar	ee at its meeting and Company L	held on August imited ('the Co	07, 2023 and mpany') at its

ended

30 June 2023

Unaudited

Quarter

ended

Audited

March 2023

The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended on 30 June, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Listing Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the guarter ended 30 June, 2023 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website - www.keva.co.in

the quarter ended June 30, 2023 pursuant to Regulation 33 of the Securities and Exchange Board of India

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (hereinafter referred to as "the Listing

Regulations, 2015"). The above results are filed with the Stock Exchanges and available on Group website -

Basic and Diluted earning per share for the quarter ended 30 June, 2023 is adjusted for the effect of treasury shares held by the Company.

> For S H Kelkar and Company Limited Rohit Saraogi

> > Details of Secured Assets for Sale/Auction

Date: 07 August, 2023 Company Secretary Correspondence Address: Horizon Building, 1st Floor, Ranade Road & Gokhale Road Junction, Gokhale Road (North), Dadar (West), Mumbai - 400 028. Phone No. 022- 24476012/28/57/58

E-auction Sale Notice for Sale of Immovable Secured Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) & 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower & Guarantor that the below described immovable property mortgaged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorized Officer of The Cosmos Co. Op. Bank Ltd., will be sold on the basis of "As is where is", "As is what is", "Whatever there is" and "Without Recourse" for recovery of Bank dues as per the brief particulars given hereunder:

E-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002

Borrower:-	All that piece and parcel of residential premise being Flat no. 709, 7th floor, Building No. B-3,				
Mr. Suraj Vijayshankar Pandey	Nasheman SRA Co-Op. Housing Society Ltd. Shanti Niketan, S.S.P.L. Colony (Shivshahi				
Guarantor:- Mr. Vijayshankar Jagdish Pandey	Prakalp), Behind Indira Gandhi Research Institute, Gen. A. K. Vaidya Marg, Goregaon (East), Mumbai 400065, adm. 225 sq. fts. (Carpet) area equivalent to 25.09 sq. mtrs., (Built-up) area, situated at Plot of land bearing Survey no. 239 (pt), C.T.S. No. 827D/2 of village Malad East, within the registration jurisdiction of Taluka Borivali, Mumbai Suburban District. The said building consists of Ground + 7 upper floors with lift.				
Demand Notice Date & Amount	Demand Notice Date: 25.08.2020 & ₹15,91,261.33 plus further interest @ 11% p.a. & charges thereon from 01.08.2020				
Possession Date & Type	14.03.2023 (Physical)				
Reserve Price	₹ 17,31,000/- (Rupees Seventeen Lakhs Thirty One Thousand Only)				
Earnest Money Deposit (E.M.D.)	₹1,73,100/- (Rupees One Lakh Seventy Three Thousand One Hundred Only)				
Bid Incremental Value	₹10,000/- (Rupees Ten Thousand Only)				
Date & Time of E-Auction	24.08.2023 from 1:00 p.m. to 2:00 p.m.				

Date & Time Inspection STATUTORY NOTICE:-As per rule 8(6) and rule 9 (1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Prior Appointment

This notice also be considered as a 15 days' notice to the Borrower & Guarantor of the said loan about holding of public auction sale on the above mentioned date & time if the dues are not repaid in full before the date & time of public auction.

Note:- 1. EMD forms are available with Authorised Officer, 2. Please contact for EMD payment details to Authorised Officer, 3.Last Date & Time of EMD and KYC Documents Submission: 23.08.2023 up to 4:30 p.m.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Secured Creditor's website i.e https://www.cosmosbank.com/auction-notice.aspx AND Auctioner Website i.e. https://cosmosbank.auctiontiger.net.

Date: 08.08.2023 Place : Mumbai

Place : Mumbai

Name of Borrower & Guarantor

Authorised Officer Under SARFAESI Act, 2002 The Cosmos Co-Operative Bank Ltd.

NDR Auto Components Limited Regd. Office: Level - 5, Regus Caddie Commercial Tower, Hospitality District Aerocity,

IGI Airport, New Delhi - 110037 CIN: L29304DL2019PLC347460 Website: www.ndrauto.com; E-mail: cs@ndrauto.com, Phone: +91 9643339870-74

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023 (Rs. in lakhs, except per share data)

П				Quarter Ended		Year Ended			
11	S. No.	Particulars	30/06/2023	30/06/2023 31/03/2023 30/06/2			31/03/2023 30/06/2022		2022 31/03/2023
11			(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	l) (Audited)			
11	1	Total income from operations	12,892.12	13,305.03	6,409.46	39,909.82			
11	2	Net profit for the period (before tax, exceptional,							
Ш		extraordinary items)	1,053.21	1,256.63	494.80	3,520.08			
11	3	Net profit for the period (before tax, but after exceptional,							
Ш		extraordinary items)	1,053.21	1,256.63	494.80	3,520.08			
11	4	Net profit for the period after tax, exceptional,							
П		extraordinary items	824.42	996.37	405.03	2,810.73			
11	5	Total comprehensive income for the period [comprising profit							
Ш		for the period (after tax) and other comprehensive income							
Ш	B 89	(after tax)]	826.94	985.40	411.88	2,820.47			
11	6	Equity share capital	594.63	594.63	594.63	594.63			
II	7	Other equity (reserves) (excluding revaluation reserve)as							
П	E 23	shown in the audited balance sheet	-	-	-	21,197.68			
	8	Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing and							
П	//	discontinued operations) (In Rs.)	0:-						
		(a) Basic (Rs.)	13.86	16.76	6.81	47.27			
11	- 8	(b) Diluted (Rs.)	13.86	16.76	6.81	47.27			

NOTES:

- a The above is an extract of the detailed format of quarterly consolidated financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015. The full format of the guarterly consolidated financial results are available on the websites of the Company (www.ndrauto.com), BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).
- b) The above consolidated financial results of NDR Auto Components Limited ("the Company") have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND-AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules and amendments thereto and the other accounting principles generally accepted in India. c) The above consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their
- meeting held on 7th August 2023. The above financials results have been reviewed by the statutory auditor of the Company in accordance with the Standards on Review Engagements (SRE) 2410 issued by the Institute of Chartered Accountants of India and they have issued unmodified report on the aforesaid results.

For and on behalf of the Board of Directors

Date: 8" August 2023 Place: Bangalore

Rahul Gandhi returns to LS as MP after SC relief



Congress leader Rahul Gandhi at the Mahatma Gandhi statue in Parliamen House on Monday.

LIZ MATHEW & MANOJ C G New Delhi, August 7

CONGRESS LEADER RAHUL Gandhi, whose conviction in a defamation case over remarks on the Modi surname was stayed by the Supreme Court, returned to the Lok Sabha on Monday. Sources said the Wayanad MP would be among the speakers on the no-confidence motion against the Modi government, a debate on which begins on Tuesday.

The Lok Sabha Secretariat notified the restoration of Rahul's membership on Monday morning, before the day's House proceedings began. It was about four months ago that the conviction by a Surat court had caused his membership to be revoked. Upbeat at the development, partic-

ularly ahead of the no-trust motion debate, many INDIA bloc MPs were seen walking up to Rahul to congratulate him in the House. While the overwhelming NDA

majority means Modi government will easily survive the no-trust motion, the Opposition plans to use the debate to nail it over a range of issues, including the ongoing violence in Manipur, and to force Prime Minister Modi to speak on the situation on the floor of the House.

In its notification announcing Rahul's reinstatement as MP, issued around 10.15 am, the Lok Sabha Secretariat said that in the wake of the Supreme Court order Friday, his disqualification on March 4 had ceased to operate, subject to further judicial pronouncements in the case. As soon as the House met at 11 am, Congress MPs stood up and started shouting slogans, including "Rahul Gandhi, Rahul Gandhi".

BIP MPs rose from their seats to shout them down, but Union ministers Anurag Thakur and Pralhad Joshi were seen asking them to sit down. Speaker Om Birla took up the Question Hour but the Congress and DMK MPs continued to stand near their seats. No Opposition MP went to the Well of the House. "Garv se bolo INDIA, paschim bolo INDIA, puravbolo INDIA (Saywith pride INDIA, West say INDIA, East say INDIA)," Opposition leaders shouted.

DLF LIMITED

Regd. Office: Shopping Mall, 3rd Floor, Arjun Marg, DLF City, Phase I, Gurugram - 122 002 (Haryana) India Tel.: +91-124-4334200, CIN - L70101HR1963PLC002484, Website: www.dlf.in



PUBLIC NOTICE

RE: PROPOSED SALE OF FINANCIAL ASSET BY PNB HOUSING FINANCE LIMITED IN RELATION TO JOYOUS HOUSING LIMITED

PNB Housing Finance Limited (PNBHFL) has issued a public notice on 05.08.2023 inviting bids from Banks/ARCs/NBFC/FIS for acquisition of debt exposure of PNBHFL (financial asset) in Joyous Housing Ltd. (Company), by way of sale conducted under the 'Swiss Challenge Method'.

DLF Limited which holds 37.5% of the shareholding in Company, hereby notifies all and the public at large that there is an outstanding debt of ~ Rs. 519,00,00,000/- (Rupees Five Hundred and Nineteen Crores) inclusive of interest, as on date, due from Company to DLF Limited which is standing in the books of Company. This Notice is without prejudice to all actions and remedies that DLF Limited may elect to realise the same.

By this Notice, DLF Limited also reserves its right to challenge the proposed sale of the financial asset by PNBHFL.

MILESTONE GLOBAL LIMITED CIN: L93000KA1990PLC011082

Regd. Off: 54-B, Hoskote Industrial Area (KIADB), Chintamani Road, Hoskote - 562 114, Karnataka, India. Phone Off: 91-80-27971334 Website: www.milestonegloballimited.com

NOTICE OF 33rd ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION Members are informed that the 33" Annual General Meeting (AGM) of the Company

will be held on Saturday, 23rd September, 2023 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing (VC). In compliance with General Circular number no. 10/2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) dated 28th December, 2022 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5" January, 2023 {hereinafter collectively referred to as "the Circulars"}, companies are allowed to hold AGMs through VC, without the physical presence of members at a common venue. Hence, the 33th AGM of the Company is being held through VC to transact the business as set forth in the Notice of AGM.

In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of AGM and the Annual Report 2022-2023 have been sent to all the members whose email Id's are registered with the Company's RTA/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at http://www.milestonegloballimited.com/ wp-content/uploads/2023/08/Annual-Report-2023.pdf and on stock exchange Members holding shares either in physical form or dematerialized form as on the

cutoff date (16th September, 2023), may cast their votes electronically on the business as set forth in the Notice of AGM through the electronic voting system of CDSL (remote e-voting). Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). The manner of attending AGM via VC and voting remotely and during the AGM, for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the instructions provided with the Notice of AGM.

The Cutoff date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system during AGM shall be 16" September, 2023. The remote e-voting shall commence on Wednesday, 20th September, 2023(09:00 a.m. IST) and will end on Friday, 22" September, 2023 (05:00 p.m. IST) for all the shareholders whether holding shares in dematerialized mode or physical mode. The remote e-Voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. The members who have not casted their votes via remote e-voting facility, can cast their votes at the AGM through the e-voting system available during the AGM. Once the votes on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently.

also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again during the AGM. A person who has acquired the shares and has become member of the Company after the emailing of AGM notice and is holding shares as on the cut-off date i.e. 16" September, 2023, will be eligible to participate at the AGM and also e-voting (both remote e-voting and e-voting during the AGM).

The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may

Pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 and the relevant Regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from 17th September, 2023 to 23th September, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM.

The Company has appointed Mr. M Jagadeesh, a Laywer to act as Scrutinizer for conducting the remote e-voting and e-voting system during the AGM, in a fair and

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33 All grievances connected with the facility for voting by electronic means may be

addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds. N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 22 55 33.

> For Milestone Global Limited Anita Rawat Company Secretary

PLACE: Gurugram Whole Time Director DATE: 7th August, 2023

Pranav Relan Whole Time Director



वन्य प्राण्यांकडुन पिके फस्त

दर्यापूर,भातकुली व परिसरात आजुबाजुच्या गत काही दिवसांपासून वन्य प्राणी खरिपाची पिके फस्त करीत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. वन्य प्राण्यांचा बंढोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जिल्ह्यातील दर्यापूर,भातकुली,

मोशी,वतुड,चांदूर बाजार या परिसरात पावसाअभावी उशिरा पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी पिके बहरात आले असताना संततधार पाउञ्स पडल्यान खरीप हंगामातील मूग. उडीद, सोयाबीन ਰ कापूस या पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पन्नात कमालीची घट झाली होती.

एम.एम. बिल्डर्स, आदर्श कपोल समाज आणि श्री रिनेश चंटा शांतीलाल मोही यांच्या टाम्यान यालेला टिनांब १५.१२.१९८४ रोजीचे करारनामा मार्फत ४थ्या मजल्यावरीत लॉट क्र.एफ/१३ चे धारक होते आणि स्वर्गीय श्री देनेश चंद्रा शांतीलाल मोदी यांच्याकडे अनुक्रमांक ५०१ ो ५०५ धारक रु.५०/- प्रत्येकी दर्शनी मुल्याचे ५ पूर्णपणे मरणा केलेले शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.१०१ होत (सदर भागप्रमाणपत्र हरवले आहे). सदर इमारत सन २००५ मध्ये पुर्नविकासीत करण्यात आली आणि त्यांना नवी फ्लॅट क्र.डी/४०३, ४था मजला, श्री गोरधदास कपोल नग बिल्डिंग नं.१ कोहौसोलि., आचोळे रोड, नालासोपार (पुर्व)-४०१२०९ ही जागा देण्यात आली होती. मालव थी. दिनेश चंद्रा शांतीलाल मोदी यांचे १८.०२.२०१३ रोज णितेही नामांकन किंवा इच्छापत्र न करता निधन झाल आणि स्वर्गीय श्री हिनेश संदा शांतीलाल मोदी सांस्ट विनानंतर १) श्रीमती शकुंतला दिनेश चंद्रा मोदी (पत्नी ायत दिनांक २९.०७.२०१५), **२) कुमारी फाल्गुनी दिने**श नोदी (विवाहीत मुलगी), ३) कुमारी नेहा दिनेश मोदी (विवाहीत मुलगी), ४) कुमारी जिगीशा दिनेश मोदी (विवाहीत मुलगी), ५) श्री. हितेश दिनेश मोदी (मुलगा) मयत दिनांक १८.०५.२०१५), त्यांचे कायदेशीर वारसद (१) श्रीमती किशोरी हितेश मोदी (पत्नी), (२) श्री. प्रित हितेश मोदी (मुलगा) हे कायदेशीर वाससदार आहेत, ज्यापैर्क माझे अशील (१) श्रीमती किशोरी हितेश मोदी (पत्नी) (२) श्री. प्रित हितेश मोदी (मुलगा) यांनी अन्य जिबी कायदेशीर वारसदारांच्या अनुमतीने त्यांच्या नावे सदर फ्लॉ क्र.डी/४०३, ४था मजला या जागेबाबत मयताचे शेअस अनुक्रमांक ५०१ ते ५०५ धारक प्रमाणपत्र क्र.१०१) हेत, अधिकार, हक्क हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. दिनेश चंद्रा शांतीलाल मोदी हे श्री गोरधनदास कपोल नगर

बिल्डिंग नं.१ को-ऑप.हौ.सो.लि.चे सदस्य होते आपि

अशील पुढील प्रक्रिया करतील

<u>जर कोणा व्यक्तीस उपरोक्त नमुद मालमत्तेबाबत कोणतार्ही</u>

दावा, अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी खाली

देलेल्या पत्त्यावर माझ्या कार्यालयात सदर सूचना प्रकाश-

तारखेपासून १५ दिवसांत कागदोपत्री पुरान्यांसह खालील त्यांचे दावा स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. अन्यथा अशा

व्यक्तींचे/संघटनेचे/संस्थेचे दावा त्याग केले आहेत अर समजण्यात येऊन आमच्या अशिलांवर बंधनकारक असणा

गहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त असलेले मालमत्तेचे

सर्व अधिकार स्पष्ट व बाजारभाव असल्याचे समजन माडे

(वकील उच्च न्यायालय) पत्ताः कार्यालय क्र.२४४, रिलायबल कोहौसोलि., चंदन नाका सिग्नल, आचोळे, नालासोपारा (पूर्व), ता. वसई,

राज वाचा

PUBLIC NOTICE

lotice is hereby given that MR. RAMESH CHOTHAMALJI KOTHARI (JAIN), was the 100% owner of Flat Premises bearing FLAT NO 404, 4TH FLOOR, KHANNA PARTMENT CO OF HSG SO TD, VILLAGE ASALPHE ALUKA KURLA IN GREATER BOMBAY, SOCIETY REGISTRATION NO. BOM / 2/W-L/HSG.TC / 8536 DATED D2/12/1998. That the Original Agreement for Sale, entered into between S.S. CONSTRUCTION AND RAMESH CHOTHAMALJI KOTHARI (JAIN), in respect of above mentioned Flat is lost / misplaced by my client on 01/04/2023, while travelling rom rail from Mira Road Station an ne fact is reported to the Mira Roa olice Station Vide Lost Report No 23130-2023, dated 05/08/2023 Therefore person/s having any bjections for above facts should inform me along with proper & valid documents at my below mentioned address within 14 days of the publication of this public notice nowever no objections of whatsoeve nature thereafter will be entertained.

POONAM CHANDRAKANT THAKARE Add : Thakare Niwas Penkar Pada Near Ganesh Mandir, Mira Road (E Thane- 401107

सदभावना एस. आर. ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित. घाटकोपर अंधेरी लिंक रोड व रेल्वे लाईन् झोपडपट्टी जवळ नित्यानंद नगर, घाटकोपर (पश्चिम) मुंबई -४०००८६

या संस्थेचे सभासद असलेल्या या संस्थेच्या इमारतीत सदनिका धारण करणाऱ्या खालील सभासदांचे निधन झाले मयत सभासदाचे नाव मृत्युची तारीख हम / वारसाशी गाळा नं नाते भाऊ श्रीमती अमिनावी अब्दुल २२.0६.२०१४ १/९ श्री. कादर बादशाह अब्दल वहाब शेख वहाब शेख

यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलं मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तातरीत करण्यासंबंधी मयत सभासदांचे वारसदा किंवा अन्य मागणीदार /हरकदार यांच्या कडन मागणी /हरकत मागविण्यात येत आहे. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांका पासून ७ दिवसात त्यांनी आपल्या मागण्याच्या वा हरकतीचया पृष्टुयार्थ आवश्यक त्य जगदपत्रच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्ती कडून हक्क गगण्या किंवा हरकती सादर झाल्या नाही, तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलतील /मालमत्तेतील भाग । हितसवंध यांच्या हस्तातरणाबाबत संस्थेच्या उपनिधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपनिधीची एक प्रत मागणीदारस /हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे संकाळी. ११ ते १ . पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसची महुत सपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

ठिकाण - घाटकोपर (पश्चिम) मुंबई -८६ सदभावना एस. आर. ए सहकारी गृहिनिर्माण संस्था मर्यादित दिनांक - ०८ -०८ -२०२३

जाहीर सूचना

पर्वमामान्य जनतेम येथे सचना टेण्यात येते की माद्ये अशील

कुमारी मिना केशव भट्टे, र/ठि.: ८०२, ८वा मजला, वी

भिमन्यु कोहौसोलि., कस्तुर पार्क, शिंपोली, बोरिवल

(प.). मंबर्ड-x000९२. मोबा :९८२०५०३६३० येथे सचित

. करीत आहेत की, माझ्या अशिलांचे वडील स्वर्गीय श्री

केशव दाजीबा भट्टे हे खोली क्र.१, सीटीएस क्र.२५४

२५५, २५५/१, २५५/९, क्षेत्रफळ ७४५.४० चौ.मी. य

चांच्या पश्चात १) श्रीमती ज्योती प्रभाकर पाठारे. २

श्रीमती रेश्मा रंजन चौधरी, ३) श्रीमती शोभा मधुकर राणे

व कुमारी मिना केशव भट्टे हे कायदेशीर वारसदार आहेत

गाइया अशिलांच्या वडिलांनी सदर खोली क्र.१. दत्तपाडा

बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ ही जागा ४५ वर्षांपेक्ष

अधिक काळाकरिता भाडेकरू म्हणून श्री. गोवर्धनदासजी

पटेल यांना दिली होती. परंतु भाडेकरू गोवर्धनदासर्ज

पटेल यांचा सद्या काही संपर्क नाही. आता सदर खोली

र्गुनविकासा अंतर्गत जात आहे म्हणून आमच्या अशिलां

. प्रविसामान्य जनतेस तसेच गोवर्धनदासजी पटेल यांना येथे

बुचित केले आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासू-

१५ टिवमात आवश्यक हस्तावेजांमह माथे महर पत्त्याव

संपर्क करावा. अन्यथा सदर जाहीर सूचनेच्या समाप्तीच्य

तारखेनंतर कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही

पत्ताः दुकान क्र.१७ए, अजंता स्क्रेअर मॉल, भाजी मार्केट लेन, रामलिला मैदाना समोर, बोखिली (प.), मुंबई-

दिनांक: ०८.०८.२०२३

४०००९२. मोबा.:७५०६९९२८४०

रत्नेश दर्व

वकील, उच्च न्यायाल

<u>MISSING</u>



Name **Shamin Haroon Malkani**, age 28 years, 5.4 height, Color: Brown Missing Date : 01/08/2023 Place : Malad (East), Mumbal- 400 097 Any person having any information or clue about this women kindly inform Please Contact:

Ismail: 9892309589 Rashida Irfan Aadwani : 9137079682 Address :

703 / 704 Sahyadri Apartment, Malkani Estate, Datta Mandir Road, Near Highway, Malad East, Mumbai 400097

गग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबधी त्यांचे वारसदार किंवा अन्य मागणीदार / हरकतदार ांच्याकडून् हक्क मागण्या / हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत मला कार्यालय : ६१२/बी २०, अनिता सोसायटी, सेक्टर ६, आरएससी रोड-५२, चारकोप कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७ या पत्त्याव त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क. हितसंबंध. टावा. अधिकार नाही व असल्यास त सोडून दिला आहे असे समजण्यात येईल याची नोंद घ्यावी आणि नमुद् मिळकतीच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले कै. औ. गणेश भागुराम साळवी यांचे भाग व हितसंबध श्रीमती. गीता गणेश साळवी यांच्या नावे हस्तांतरीत करण्यास, हक्कसोडपत्र नोंदणी मिळकतीचा तपशिल

जाहीर नोटीस

माझे अशिल श्रीमती. गीता गणेश साळवी, यांनी दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आहे

श्री. गणेश भागराम साळवी यांचे दिनांक

१२.११.२००७ रोजी निरवसीयत निधन झाले

यांच्या पश्चात त्यांची पत्नी **श्रीमती. गीता गणे**ष्ट

साळवी, त्यांची विवाहीत मुलगी सौ. साई संतोष मांडवकर (पुर्वाश्रमिची कु. सुमिता गणेश

साळवी) आणि मुलगा श्री. साँगर गणेश साळवी ह

या नोटीशीद्वारे नमूद मिळकतीच्या भांडवलात/ गलमत्तेत असलेले के. गणेश भागुराम साळवी यांचे

त्यांच्या खालील नमूद मिळकतीचे मालक कै.

रूम नं. बी-१०, गोराई (२) सुखशांती सह. गृह संस्था मर्या., प्लॉट नं. १२९, रोड आरएससी २८, गोराई, बोरीवली (पश्चिम), मुंबई-४०००९१, क्षेत्रफळ २५ चौ.मी. बिल्ट अप, गांव: बोरीवली, तालुका: बोरीवली, मुंबई उपन

श्री. नितेश दि.आचरेकर दिनांक: ०८/०८/२०२३

लवाद न्यायाधिकरण, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई यांच्या समक्ष प्रतिवादींना सूचना

लवाद क्र. एनएसईडब्ल्युआरओ/000५८१८/ २३-२४/एआरबी दरम्यान

..प्रतिवार

ोब कॅपिटल मार्केट लि

गल पटेल

र नमद अर्जदारांनी लवाद अर्ज सादर केलेला आहे तुम्ही निलेश जयंतीलाल पटेल, जयंतीलाल मगनलाल . गटेल यांचा मलगा. र/ठि.: ३०१/३. गजलक्ष्म अपार्टस, वसंत राव रोड, बाभईनाका, बोरिवली पश्चिम मुंबई-४०००९२ यांना सुचित करीत आहे की, प्रशिक्षीत . नवाद न्यायाधिकरणाने तम्हाला निर्देश दिले आहेत की. तम्ही विद्यमान सचनेच्या प्रकाशन तारखेपासन १५ दिवसात एनएसईकडे अर्जदाराद्वारे इच्छित दावा*ँ।* अर्जास प्रतिसादबाबत बचावाचे तुमचे निवेदन सादर करावेत. तम्हाला पढे सचित करण्यात येत आहे की. प्रशिक्षीत लवाद न्यायाधिकरण, एनएसई यांच्या समक्ष सनावणी २३ **ऑगस्ट.** २०२३ रोजी केली जाईल. ज _ तुम्ही सदर सुनावणीस गैरहजर राहिल्यास सदर प्रकरणा -प्रशिक्षीत न्यायाधिकरणाद्वारे एकतर्फी निर्णय दिला जाईल

चौकशीकरिताः मंडळः ०२२-६१९२८२०० (विस्तार: २८०६६/२८२६३/२८२५६): -मेल: arb_wro@nse.co.in; वेबसाईट: www.nseindia.com

लवाद न्यायाधिकरणाच्या निर्देशानुसार वितरीत (नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ डंडिया लिमिटे: (एनएसई) च्या उपविधी अंतर्गत स्थापित)

लवाद न्यायाधिकरण, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई यांच्या समक्ष <u>प्रतिवादींना सूचना</u> लवाद क्र.

रनएसईडब्ल्युआरओ/०००५८२३/ २३-२४/एआरबी ग्लोब कॅपिटल मार्केट लि.

...अर्जदा

अंजना एस. त्रिवेदी ..प्रतिवार्द वर नमुद अर्जदारांनी लवाद अर्ज सादर केलेला आहे तुम्ही कुमारी अंजना एस. त्रिवेदी, रथिलाल चिमनभाई -रावल यांची मलगी, र/ठि.: फ्लॅट क्र.१०ए, तिसा रोड, कविता अपार्टमेंटस्, नाटकवाला लेन, एस.व्ही. रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२ यांना सुचित करीत आहे की. प्रशिक्षीत लवाद न्यायाधिकरणाने तुम्हाला निर्देश दिले आहेत की, तुम्ही विद्यमान सूचनेच्य प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात एनएसईकड अर्जदाराद्वारे इच्छित दावा/अर्जास प्रतिसादबाबत बचावाचे तमचे निवेदन सादर करावेत. तम्हाला पर सुचित करण्यात येत आहे की, प्रशिक्षीत लवा न्यायाधिकरण, एनएसई यांच्या समक्ष सनावणीची तारीख निश्चित केली जाईल. जर तुम्ही सदर सुनावणीस गैरहजर राहिल्यास सदर प्रकरणात प्रशिक्षीत न्यायाधिकरणाद्व एकतर्फी निर्णय दिला जाईल

चौकशीकरिता: मंडळ: ०२२-६१९२८२०० (विस्तार: २८०६६/२८२६३/२८२५६); -मेल: arb wro@nse.co.in; वेबसाईट: www.nseindia.com

लवाद न्यायाधिकरणाच्या निर्देशानुसार वितरीत (नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ डंडिया लिमिटेड (एनएसई) च्या उपविधी अंतर्गत स्थापित

Keva)

एस एच केळकर ॲण्ड कंपनी लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९एमएच१९५५पीएलसी००९५९३

नोंदणीकृत कार्यालय: देवकरन मॅन्शन, ३६, मंगलदास रोड, मुंबई - ४०० ००२, भारत. दूर.क्र.:+९१-२२-२१६४९१६३ँ, फॅक्स: +९१-२२-२१६४९७६६ वेबसाईट: www.keva.co.in, ई-मेल: investors@keva.co.in ३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाही कालावधीकरीता एकत्रीत

अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.कोटीमध्ये)						
		संपलेली तीमाही		संपलेले वर्ष		
तपशिल	जून	मार्च	जून	मार्च		
તપાશલ	३०, २०२३ अलेखापरिक्षीत	३१, २०२३	३०, २०२२ अलेखापरिक्षीत	३१, २०२३ लेखापरिक्षीत		
	अलखापारक्षात	लेखापरिक्षीत	अलखापारकात	लखापारकात		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४४६.००	১৯.১৯	४१५.२५	१,६९८.३३		
कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (कर,	३९.१०	४०.५८	३०.२७	१२४.६३		
अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)						
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	३९.१०	१८.८२	३१.४९	१०४.३६		
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब नंतर)						
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर,	१७.८३	१.१३	२३.२३	६२.९५		
अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब नंतर)						
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	३०.२०	१५.९३	२०.७५	६३.७०		
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करपश्चात)						
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करपश्चात)						
समभाग भांडवल	१३८.४२	१३८.४२	१३८.४२	१३८.४२		
मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुनर्मुल्यांकित	'' '		'' '	९२५.९६		
राखीव वगळून राखीव						
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)						
(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)						
	२.०१	०.१७	१.६०	8.43		
मूळ सौमिकृत	२.०१	०.१७	१.६०	8.43		
टिप:						

१. कपनीच्या एकल निकालाच्या सदर्भात, रक्कम खालीलप्रमाणे आहेत :						
	संपलेली तीमाही					
जून ३०, २०२३ अलेखापरिक्षीत	मार्च ३१, २०२३ लेखापरिक्षीत	जून ३०, २०२२ अलेखापरिक्षीत	मार्च ३१, २०२३ लेखापरिक्षीत			
२३९.३४	२३५.०६	२१०.१२	४४.६१১			
४१.९०	२१.९५	૨૪.७५	१०६.७८			
४१.९०	२१.९५	૨૪.७५	७६.५९			
३४.७२	१४.९९	१८.४२	५२.१७			
	जून ३०, २०२३ अलेखापरिक्षीत २३९.३४ ४१.९०	संपलेली तीमाही जून ३०, २०२३ अलेखापरिक्षीत २३९.३४ २३५.०६ ४१.९० २१.९५	संपलेली तीमाही जूत ३०, २०२३ तेल, २०२२ अलेखापरिक्षीत २३९,३४ २३५,०६ २१०,९२ ४१.९० २१.९५ २४.७५			

. एस.एच. केळकर आणि कंपनी लिमिटेड आणि तिच्या उपकंपन्या (एकत्रितपणे 'द ग्रूप' म्हणून संबोधले जाते) वरील एकत्रित आर्थिक निकालांचे लेखापरीक्षण समितीने ७ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या बैठकीत पुनरावलोकन केले आणि त्यानंतर मंडळाने मंजूर केले. एस.एच. केळकर आणि कंपनी लिमिटेड ('कंपनी') चे संचालक ७ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी ३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्वेंज बोर्ड (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (यापुढे संदर्भित) च्या नियमन ३३ नुसार वरील निकालांचे मर्यादित पुनरावलोकन केले आहे (सूची विनियम, २०१५ म्हणून). वरील निकाल स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल केले आहेत आणि ग्रुपच्या वेबसाइट www.keva.co.in वर उपलब्ध आहेत.

. वरील ३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा एक उतारा आहे, जो लिस्टिंग रेम्युलेशन, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केला आहे. ३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निकालांचे स्वरूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइटर (www.nseindia.com आणि www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइट www.keva.co.in वर उपलब्ध

४. ३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी प्रति शेअर मूळ आणि सौम्य कमाई कंपनीकडे असलेल्या ट्रेझरी शेअर्सच्या परिणामासाठी समायोजित केली आहे.

एस एच केळकर ॲण्ड कंपनी लिमिटेड करिता

ठिकाण: मुंबई

दिनांक : ७ ऑगस्ट २०२३

रोहीत सरोगी

कंपनी सचिव

आयड्रिम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड (पूर्वीची सॉफ्टबीपीओ ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड)

नॉदणीकृत कार्यालय: फ्लॅट क्र.बी.-४५०१ व बी-४६०१, लोघा बेलीसिमो, लोघा पॅव्हिलियन, अपोलो मिल कंपाऊंड, महालक्ष्मी, मुंबई - ४०० ०११. दुर. क्र.: ०२२-६७४००९०० फॅक्स: ०२२-६७४००९८८ वेबसाईटः www.idreamfilminfra.com; ई-मेलः mca@ahaholdings.co.in सीआयएनः एल५१९००एमएच१९८१पीएलसी०२५३५४

३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकत्रीत अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल संपलेली तीमाही संपलेले वर्ष संपलेली तीमाही

अ. क्र.	तपशिल	३० जून २०२३ अलेखापरिक्षीत	३१ मार्च २०२३ लेखापरिश्लीत	३० जून २०२२ अलेखापरिक्षीत
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-
7	कालावधीकरिता निव्वळ नफा(+) तोटा(-)(कर, अपवादात्मक			
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(४.१४)	(२५.८९)	(१०.५७)
3	करपूर्व निव्वळ नफा(+)/तोटा(-)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
	साधारण बाबनंतर)	(४.१४)	(२५.८९)	(१०.५७)
४	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-) (अपवादात्मक			
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(४.१४)	(२५.८९)	(१०.५७)
ધ	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष			
	नफा/(तोटा) (करानेंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(४.१४)	(२५.८९)	(१०.५७)
ξ	समभाग भांडवल	१५.००	१५.००	१५.००
હ	राखीव(मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	0,00	(४३२.०१)	0.00
6	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत			
	कार्यचलनासाठी)			
	मूळ	(२.७६)	(१७.२६)	(હ.ઠ५)
	मूळ सौमिकृत	(२.७६)	(१७.२६)	(৬.০५)
कंप	ानीच्या एकल निकालांच्या संदर्भात, रक्कम खालीलप्रमाणे आहेत :			रू. लाखात
		संपलेली तीमाही	संपलेले वर्ष	संपलेली तीमाही
ЭТ.	-		३१ मार्च २०२३	३० जन २०२२

कंप	ानीच्या एकल निकालांच्या संदर्भात, रक्कम खालीलप्रमाणे आहेत :			ৰূ. লাজ
आ. क्र.	तपशिल	संपलेली तीमाही ३० जून २०२३ अलेखापरिक्षीत	३१ मार्च २०२३	संपलेली तीमा ३० जून २०२ अलेखापरिर्क्ष
अ ब	बहीबाट करापुर्वी नफा	०.११ (४.४७)	०.४३ (२५.३०)	०.१० (१०.६३)
انجا	करानंतर नफा	(x, X/e)	(24.30)	(80.63)

ठिकाण : मुंबई

दिनांक : ७ ऑगस्ट, २०२३

१ वरील सेबीच्या (लिस्टिंग ओबलिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह सादर केलेल्या अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा विस्तृत स्वरुपाचा (एकत्रित आणि स्वतंत्र)नमूना आहे. त्रैमासिक अलेखापरिक्षीत वित्तीय निकालांचे पूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंज (www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइटवर (www.idreamfilminfra.com) उपलब्ध आहेत.

। मागील वर्षाची आकडेवारी त्यांची तुलना करण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी पुन्हा एकत्रित/पुनर्रचना केली गेली आहे सेबीच्या (लिस्टिंग ओबलिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत ७ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या बैठकीत वरील निकालांचे पुनरावलोकन व लेखापरीक्षण समितीने शिफारस केली असून संचालक मंडळाने त्यास मान्यता दिली.

> आयड्रिम फिल्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेडकरिता (पुर्वीची सॉफ्टबीपीओ ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड)

कल्पना मोरखिया व्यवस्तापकीय संचालक (डीआयएन: ००३३६४५१)

PUBLIC NOTICE Society Limited, having address at Rambaug Lane, Borivali West, Mumbai - 400092, and holdi Flat No.A-7, in the building of the society, died on 15/07/2018. Mr.Rupesh Venilal Dagoda has made an application for transfer of the //shares of the deceased member to his name

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the by laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date : 08.08.2023 Place : Mumbal

for and on behalf of Bortvall Kallash Bidg. NO. 2 CHS Ltd Hon. Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. SHASHIKANT L. TURAKHIA & Smt. CHARULATA SHASHIKANT TURAKHIA was the members of 'Krishna Gokul Garden Co-operative Housing Society Ltd' a society duly registered under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 under the Registration No BOM/WR/HSG/TC/9819/1997-98 dated 12.08.1997, and such members were entitled to Flat No.401, Wing C, admeasuring 426 Sq. Ft. Carpet area, on the 1st Floor in Krishna Gokul Garden Co-operative Housing Society Ltd., ituated at: CTS No.493/A to E, 494, 594/A to D & 727/C & D, Thakur Complex, Kandivali (East), Mumbai – 400 101, lying and being at Village Poisar, Taluka - Borivali. The above said members Mr. SHASHIKANT L TURAKHIA expired on 05.02.2011 & Smt. CHARULATA SHASHIKANT TURAKHIA expired on 05.08.2020.

On behalf of client Mrs. RAJSHREE R. KUVADIA & Mrs. DIPTI A. SHETH. the undersigned advocate hereby invites claims or objections from other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the said shares and interest of the deceased members in the property of the society in favor of the client within a period of 15 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claims/objections at below mentioned address. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be at liberty to transfer the shares of the deceased in the manner provided under the society bye-laws

Adv. Sujay Zodage Shop No.29, Gokul Nagari, Thakur Complex, Kandivali (East), Mumbai – 400 101. Mobile No.9702531626 Email id: zodage.sujay@gmail.com

Place: Mumbai Date: 05.08.2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Certificate(s) for 341 Equity Shares of Rs.10/- (Rupees Ten Only) Bearing folio No 2404979 of Linde India Ltd having it's registered office Oxygen House, P-43 Taratala Road Kolkata 700 088. Standing in the name of STANISLAUS LAWRENCE MONTEIRO Have been lost or mislaid and the undersigned has applied to the Company to issue duplicate certificates for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, M/S KFIN TECHNOLOGY PVT LTD, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad- 500032 within one month from this date else the Company will proceed to issu duplicate certificate(s).

Folio No.	Certificate No.	Distinctive No. (From)	Distinctive No. (To)	No. of Shares	
2404979	415464	8563845	8563908	64	
2404979	415464	11329987	11330022	36	
2404979	415465	274061	274080	20	
2404979	415465	2060892	2060899	8	
2404979	415465	2645920	2645930	11	
2404979	415465	3843649	3843660	12	
2404979	415465	11330023	11330071	49	
2404979	415466	3843661	3843661	1	
2404979	415466	4826158	4826174	17	
2404979	415466	6380406	6380428	23	
2404979	415467	1232248	1232347	100	
Date: 8th Augu Place: Mumba		Name of Sharehold STANISLAUS LAWRENCE MONTEIR			

जाहीर नोटीस

याहारे जाहीर नोटीस देण्यांत येत आहे कि, मी श्रीमती वारिजा गणपत आचार्य ह्यांचे पलॅट न.२१५, दुसरा मजला, बिल्डिंग न.डी-४१, विराट को-ऑप. हौसिंग सोसायटी ली, लाईफ लाईन हॉस्पिटल समीर, गोकुळधाम, गोरेगाव ईस्ट, मुंबई-४०००६३, एरिया २०.५३ चौरस मीटर, म्हणजेच २२१ चौरस फूट बिल्ट अप, ईमारत तळ अधिक वरील चार मजले, लिफ्ट शिवाय, सी टी एस न.१५६/ए-११, व्हीलेज, दिंडोशी, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा, या फ्लंट संबंधी टायटल सर्च घेत

आह.

माइया अशील श्रीमती वारिजा गणपूत आचार्य ह्यांनी मला असे कळविले आहे
कि, वरील फ्लॅट हा मूलतः त्यांचे पती के. जी एन आचार्य ह्यांनी खरेदी केला होता
ज्यांचे दिनांक १३/११/२०१९ रोजी निथन झाले असून त्यांच्या पश्च्यात माइया
अशील त्यांच्या पत्नी म्हणून तसेच त्यांची दोन मुले १) सौ वनिता योगेश प्रधान
(लग्नापूर्वीची वनिता गणपथ आचार्य) आणि २) श्री.नवीन गणपती आचार्य
एवढेच वारस असून ते सर्व त्यांच्या मालमत्तेला उत्तेराधिकारी आहेत.
माइया अशील श्रीमती वार्तिजा गणपत आचार्य हांनी मला असही कळविले आहे

कि, त्यांच्या वरील दोन्ही मुलांनी त्यांचा वरील पलंटमधील वारसा हक्काने असलेला हिस्सा दिनांक २८/११/२०२२ रोजी साक्षांकित आणि नोंदणीकृत केलेल्या हक्कसोड पत्राने माझ्या अशिलांच्या नांवे सोडून दिलेला आहे त्यामुळे माझ्या अशील वरील पलूंटसंबूधी एकट्या मालक झाल्या आहेत्

अशाल वराल फ्लंट्सबंघा एक द्या मालक झाल्या आहत. माझ्या अशील **श्रीमती वारिजा गणपत आचार्य** ह्यांनी मला असे कळविले आहे कि, विराट को-ऑप. हौसिंग सोसायटी ली., ह्या गृहनिर्माण संस्थेने वरील फ्लंट संबंधी भागदाखला हा माझ्या अशिलांच्या नांवे हस्तांतरित केला आहे. माझ्या अशील **श्रीमृती वारिजा गणपतु आचार्य** ह्यांनी मला असेही कळविले आहे

कि त्या आता काही कारणाने वरील फ्लॅंट त्रयस्थ व्यक्तीला विकू इंच्छितात. सर्व व्यक्ती / व्यक्ती / बॉडी कॉर्पोरट / फायनान्सियल इन्स्टिट्यूशन / स्टेट गव्हर्नमेंट / सेंट्रल गव्हर्नमेंट / माझ्या अशिलांच्या पतीचे अजून ईतर वारस असल्यास त्यांना वर नमूद फ्लॅट संबंधी किंवा त्याच्या भागा संबंधाूची एखाद्या विक्री करारनामा, अदलाबदल करारनामा, बक्षीसपत्र, लीज, लीन, चार्ज, गहाणपत्र, ट्रस्ट, वारसाहक्क, इ्समेन्ट, आरक्षण, मेन्ट्रेनन्स किंवा इत्र याद्वारे दावा किंवा हक्क् असल्यास त्यांनी आपल्या द्राव्या संबंधी खाली नमूद विकलांना त्यांच्या दाव्या संबंधी जंसरात त्यांना जापराच वाच्या तथा वाच्या निर्माण वाच्या वाच्या तथा वाच्या वाच्या वाच्या वाच्या वाच्या वाच्या वाच्या वाच्या वाच्या याच्या वाच्या आत संपर्क करावा अन्यथा सदर व्यक्ती /व्यक्तींनी त्यासंबंधीचा आपला दावा सोडून दिला आहे असे समजून माझ्या अशिलांकडून वरील फ्लॅटचा पुढील विक्री व्यवहार पूर्ण केला जाईल ह्याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी.

ठिकाण:- मुंबई दिनांक:-०८/०८/२०२३

ॲंड. श्री. संनय शांताराम पुसाव शॉप नं. ए-२०, सुयश शॉपिंग सेंटर, एन एन पी कॉलनी, सारस्वत बॅक जवळ, गोरेगाव(पुर्व), मुंबई. ४०००६५. मो,नं,९८६९३०५9५१/८१०८६०८६००

वसुली व राइट-ऑफ विभाग, प्रदेश - २ पत्रव्यवहाराचा पत्ता : होरायझन इमारत, पहिला मजला, रानडे रोड आणि गोखले रोड जंक्शन, गोखले रोड (उत्तर), दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८. दूष्ट्यनी क्र. ०२२- २४४७६०१२/२८/५७/५८

सरफायसी कायदा, २००२ अंतर्गत ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरीटायझेशन ऑन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ऑन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वयं सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) च्या ८(६) आणि ९(१) नियम, २००२ च्या तरतुदीनुसार मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. याद्वारे सामान्यत: जनतेला आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदारांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता प्रतिभूत कर्जदाराकडे तार ठेवली आहे, ज्याचा ताबा कॉसमॉस बँक लि. कंपनीच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने घेतला आहे, खाली दिलेल्या संक्षिप्त तपशीलांनुसार बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता

जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे, जे काही	आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय आहे या तत्वावर विकले जाईल:
कर्जदार आणि जामीनदाराचे नाव	विक्री/लिलावाकरिता प्रतिभूत मालमत्तेचे तपशील
कर्जदार:- श्री.सूरज विजयशंकर पांडे जामीनदार:- श्री.विजयशंकर जगदीश पांडे	फ्लॅट क्र. ७०९, ७वा मजला, इमारत क्र.बी-३, नशेमन एसआरए को-ऑप. हीसिंग सोसायटी लि. शांती निकेतन, एस.एस.पी.एल. कॉलनी (शिवशाही प्रकल्प), इंदिरा गांधी रिसर्च इन्स्टीट्यूटच्या मागे, जनरल ए.के. वैद्य मार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६५, क्षेत्रफळ सुमारे २२५ ची. फूट (कार्पेट), २५.०९ ची. मीटर, (बिल्ट-अप) क्षेत्रफळाच्या समतुल्य, भूखंडावर वसलेले जिमनीचे सर्वे क्र. २३९(भाग), मालाड पूर्व गावातील सी.टी.एस.क्र. ८२७डी/२, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या नोंदणी कार्यक्षेत्रात. या इमारतीमध्ये लिफ्टसह तळ + ७ वरचे मजले आहेत.
मागणी सूचना तारीख आणि रक्कम	मागणी सूचना तारीख: २५.०८.२०२० आणि रू.१५,९१,२६१.३३ अधिक व्याज ११% प्र.व.आणि त्यावर दि.०१.०८.२०२० पासून शुल्क आकारले जाईल.
ताबा तारीख आणि प्रकार	१४.०३.२०२३ (वास्तविक)
राखीव किंमत	रु. १७,३१,०००/- (रुपये सतरा लाख एकतीस हजार फक्त)
इसारा रक्कम ठेव (इरठे)	रु. १,७३,१००/- (रुपये एक लाख त्र्याहत्तर एकशे फक्त)
बोली वाढविण्याची रक्कम	रु. १०,०००/- (रुपये फक्त दहा हजार)
ई-लिलावाची तारीख आणि वेळ	दि.२४.०८.२०२३ दुपारी १:०० पासून ते दुपारी २:०० पर्यंत

पूर्व नियुक्ती निरीक्षणाची तारीख आणि वेळ वैधानिक सूचना:-सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) आणि नियम ९ (१) अन्वये बाहिर लिलाबाच्या तारखेपूर्वी आणि वेळेपूर्वी थकबाकीची पूर्ण परतफेड न केल्यास वर नमूद केलेल्या तारखेला आणि वेळेवर जाहिर लिलाव विक्री ठेवण्याबाबत सदर

सूचना कर्जदार आणि जामिनदार यांना १५ दिवसांची सूचना मानली जाईल. टीप:- १. इरठे फॉर्म प्राधिकृत अधिकाऱ्याकडे उपलब्ध आहेत, २. कृपया प्राअधिकृत अधिकाऱ्याला इरठे पेमेंट तपशीलासाठी संपर्क साधा, ३. इरठे आणि केवायसी कागदपत्रे जमा करण्याची शेवटची तारीख आणि वेळ: २३.०८.२०२३ दुपारी ४:३० पर्यंत.

विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी, कृपया प्रतिभूत धनकोच्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या. https://www.cosmosbank.com/auction-notice.aspx आणि लिलाव करणारी वेबसाइट म्हणजे https:// cosmosbank.auctiontiger.net

दिनांक : ०८.०८.२०२३

प्राधिकत अधिकारी सरफेसी कायदा, २००२ अंतर्ग कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि

आयटीआय गोल्ड लोन्स लिमिटेड

(इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड ग्रुपचा एक भाग) नोंदणीकृत कार्यालय: आयटीआय हाऊस, 36, डॉ. आर के शिरोडकर रोड, परळ, मुंबई 400 012

सोन्याच्या दागिन्यांची लिलाव

कर्जदारांना, विशिष्टपणे आणि सार्वजनिकपणे, सर्वसाधारणपणे, याद्वारे सूचित केले जाते की खालील खाल्यांमध्ये तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा सार्वजनिक लिलाव आयदीआय हाऊस, 36, डॉ. आर के शिरोडकर रोड, परेल, मुंबई 400 012 येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. 30/08/2023 - बुधवार सकाळी 10.00 पासून. डा लिलाव चुकलेल्या ग्राहकांच्या सोन्याच्या दागिन्यांचा आहे ज्यांना नोंदणीकृत पत्रांद्वारे सचित करूनही त्यांच्या कर्जाची रक्कम भरण्यात अपयश आले आहे. ठिकाण किंवा तारखेतील बदल (जर असेल तर) लिलाव केंद्रावर आणि कंपनीच्या वेबसाइटवर प्रदर्शित केला जाईल. कंपनीच्या वेबसाइटवर आणि लिलाव केंद्रावर तपशील प्रदर्शित केल्यानंतर त्यानंतरच्या कामकाजाच्या दिवसांमध्ये न लिलाव केलेल्या वस्तूंचा लिलाव केला जाईल. 30/08/2023 - बुधवार रोजी सकाळी 10.00 वाजेपासून लिलाव होणाऱ्या तारणांची यादी.

		कज खात क्रमाक मुबद्द		
GL/BR15/003249	GL/BR8/002493	GL/BR10/002878	GL/BR3/003817	GL/BR26/000257
GL/BR2/002524	GL/BR3/003455	GL/BR21/000313	GL/BR5/002785	GL/BR7/003988
GL/BR14/001898	GL/BR15/004272	GL/BR6/002628	GL/BR10/002796	GL/BR3/004459
GL/BR26/000318	GL/BR2/002668	GL/BR5/002354	GL/BR21/000434	GL/BR5/003132
GL/BR7/003793	GL/BR14/002305	GL/BR15/004312	GL/BR26/000071	GL/BR10/002820
GL/BR3/004478	GL/BR22/000568	GL/BR8/002789	GL/BR16/001215	GL/BR15/003103
GL/BR16/001506	GL/BR7/003845	GL/BR9/002896	GL/BR15/003788	GL/BR7/003167
GL/BR21/000028	GL/BR1/003289	GL/BR22/000260	GL/BR8/003056	GL/BR16/001288
GL/BR2/001994	GL/BR16/002285	GL/BR3/004370	GL/BR9/002744	GL/BR2/002471
GL/BR7/003282	GL/BR21/000287	GL/BR1/003785	GL/BR7/004141	GL/BR6/002832
GL/BR15/003273	GL/BR8/002560	GL/BR10/002443	GL/BR3/004401	GL/BR26/000288
GL/BR2/002533	GL/BR3/003494	GL/BR21/000140	GL/BR5/003238	GL/BR7/004003
GL/BR14/002210	GL/BR15/004277	GL/BR14/001771	GL/BR10/002797	GL/BR3/003956
GL/BR26/000329	GL/BR2/002673	GL/BR5/002402	GL/BR21/000201	GL/BR5/003264
GL/BR7/003808	GL/BR14/002118	GL/BR15/004108	GL/BR26/000092	GL/BR10/002840
GL/BR3/004001	GL/BR22/000200	GL/BR8/002866	GL/BR16/001245	GL/BR2/001931
GL/BR16/001544	GL/BR7/004089	GL/BR9/002901	GL/BR15/004136	GL/BR7/003203
GL/BR21/000256	GL/BR1/003601	GL/BR22/000272	GL/BR6/002526	GL/BR16/001314
GL/BR2/002023	GL/BR10/002358	GL/BR3/003712	GL/BR9/003006	GL/BR2/002196
GL/BR7/003286	GL/BR21/000288	GL/BR1/003686	GL/BR7/003566	GL/BR6/002850
GL/BR15/004219	GL/BR8/002602	GL/BR10/002468	GL/BR3/004413	GL/BR26/000441
GL/BR2/002542	GL/BR3/004203	GL/BR21/000161	GL/BR5/003248	GL/BR7/004024
GL/BR14/001935	GL/BR15/004279	GL/BR14/001774	GL/BR10/002798	GL/BR3/004294
GL/BR26/000067	GL/BR2/002674	GL/BR5/002407	GL/BR21/000218	GL/BR5/002902
GL/BR7/003813	GL/BR9/002344	GL/BR15/004116	GL/BR26/000125	GL/BR10/002713
GL/BR3/004351	GL/BR22/000208	GL/BR8/002934	GL/BR16/001246	GL/BR2/001936
GL/BR16/002239	GL/BR3/004354	GL/BR9/002906	GL/BR15/003850	GL/BR7/003229
GL/BR21/000396	GL/BR1/003604	GL/BR22/000489	GL/BR6/002922	GL/BR16/002024
GL/BR2/002997	GL/BR10/002393	GL/BR3/003732	GL/BR26/000184	GL/BR2/002254
GL/BR7/003917	GL/BR21/000289	GL/BR5/002606	GL/BR7/003569	GL/BR14/001880
GL/BR15/004002	GL/BR8/002607	GL/BR10/002478	GL/BR3/004226	GL/BR26/000455
GL/BR2/002656	GL/BR3/004467	GL/BR21/000322	GL/BR5/003251	GL/BR7/004184
GL/BR14/002235	GL/BR15/003684	GL/BR14/002292	GL/BR10/002910	GL/BR3/004469
GL/BR26/000333	GL/BR2/002424	GL/BR5/002424	GL/BR21/000229	GL/BR16/001925
GL/BR7/003817	GL/BR9/003007	GL/BR15/004324	GL/BR20/000685	GL/BR21/000015
GL/BR1/003539	GL/BR22/000423	GL/BR8/003454	GL/BR16/001276	GL/BR2/001943
GL/BR16/001980	GL/BR3/004356	GL/BR9/003088	GL/BR15/004164	GL/BR7/003248
GL/BR21/000397	GL/BR1/003615	GL/BR7/003427	GL/BR6/002950	GL/BR10/002096
GL/BR8/002220	GL/BR10/002417	GL/BR3/004378	GL/BR26/000199	
GL/BR7/003939	GL/BR21/000290	GL/BR5/003065	GL/BR7/003578	
GL/BR15/004066	GL/BR6/002139	GL/BR10/002754	GL/BR3/003913	
GL/BR2/002561	GL/BR1/003080	GL/BR21/000167	GL/BR5/003252	
GL/BR14/002064	GL/BR15/004307	GL/BR9/002280	GL/BR10/002604	
GL/BR22/000115	GL/BR8/002653	GL/BR16/001189	GL/BR15/003004	
GL/BR7/004072	GL/BR9/002437	GL/BR15/004325	GL/BR7/003089	
GL/BR1/003540	GL/BR22/000602	GL/BR8/003455	GL/BR16/001277	
GL/BR16/002017	GL/BR3/004357	GL/BR9/003101	GL/BR32/000026	
GL/BR21/000275	GL/BR1/003773	GL/BR7/003924	GL/BR6/003124	
GL/BR8/002365	GL/BR10/002876	GL/BR3/004379	GL/BR26/000388	
GL/BR7/004275	GL/BR21/000087	GL/BR5/002747	GL/BR7/003589	
GL/BR15/004270	GL/BR6/002477	GL/BR3/002747	GL/BR3/003936	
GL/BR2/002659	GL/BR1/003095	GL/BR21/000433	GL/BR5/002857	
GL/BR14/002301	GL/BR15/004309	GL/BR9/002312	GL/BR10/002812	
GL/BR22/000392	GL/BR8/003510 GL/BR9/002833	GL/BR16/001205	GL/BR15/003068	
CI /DD7 /004070	GL/BK9/IJIZK53	GL/BR15/004342	GL/BR7/003110	l .
GL/BR7/004073		CI Inno Issaer	CI /DD4 C /004 03C	
GL/BR1/003712	GL/BR22/000254	GL/BR8/003457	GL/BR16/001279	
		GL/BR8/003457 GL/BR9/003107 GL/BR7/003549	GL/BR16/001279 GL/BR2/002446 GL/BR6/002681	

अधिक माहितीसाठी कृपया श्री. निजेश रवींद्रन-8589016255 यांच्याशी संपर्क साघाँT। गोल्ड लोन्स लिमिटेडसाठी अधिकृत अधिकारी (पूर्वी युनायटेड पेट्रो फायनान्स लिमिटेड)